

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना सन २०१८-१९ करीता अर्थसंकल्पित तरतूदीच्या ७० टक्के मर्यादेत महसुली/भांडवली/कर्जे खर्चाकरीता जिल्हानिहाय निधी वितरणाबाबत.

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक: बीयुडी-२०१८ / प्र.क्र.०२ / कार्यासन.६
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२
दिनांक :- ०७ एप्रिल, २०१८.

वाचा -

- १) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्रमांक -आवि- २०१७/प्र.क्र.०५/का-८, दि.११.०१.२०१७
- २) शासन निर्णय क्रमांक: बीयुडी-२०१६/प्र.क्र.२४९/का.६, दि.१४.०३.२०१७
- ३) शासन निर्णय क्रमांक: बीयुडी-२०१७/प्र.क्र.२३७//कार्या.६, दि.२३.०२.२०१८
- ४) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र.अर्थसं-२०१८/प्र.क्र.६९/अर्थ-३, दि.०२.०४.२०१८

प्रस्तावना-

“महाराष्ट्र विनियोजन विधेयक, २०१८” च्या मंजुरीस अनुसरून वाचा क्र.४ येथील वित्त विभागाच्या दि.०२.०४.२०१८ रोजीच्या शासन परिपत्रकान्वये सन २०१८-१९ च्या प्रथम नऊमाहीकरीता (डिसेंबर, २०१८ अखेर) एकूण वार्षिक तरतूदीच्या ७० टक्के मर्यादेत अर्थसंकल्प अंदाज, वितरण व संनियंत्रण प्रणालीवर (बीम्स) निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यानुसार जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनांतर्गत महसुली/भांडवली/कर्जे खर्चाच्या अर्थसंकल्पित तरतूदीच्या ७० % प्रमाणात सन २०१८-१९ या चालू आर्थिक वर्षाकरीता अर्थसंकल्पित निधी वितरण प्रणालीवर (BEAMS) प्राप्त तरतूदी जिल्हानिहाय वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. वाचा येथील क्र.१ मध्ये नमुद दि.११.०१.२०१७ रोजीच्या शासन निर्णयान्वये डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेकरीता जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनेंतर्गत अर्थसंकल्पित करण्यात आलेला निधी एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयामार्फत थेट आहार समितीच्या बँक खात्यामध्ये वितरीत करावयाचा निर्णय झाला आहे. सबब, सन २०१८-१९ साठी अमृत आहार योजनेकरीता जिल्ह्यामार्फत करण्यात आलेली अर्थसंकल्पित तरतूदी वगळता उर्वरित योजनांच्या तरतूदी संदर्भाधीन क्र.२ व ३ येथील शासन निणयान्वये आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत महसुली, भांडवली आणि कर्जे बाबींच्या खर्चासाठी निर्माण करण्यात आलेल्या जिल्हानिहाय लेखाशिर्षांतर्गत वितरीत करण्याबाबत पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.

शासन निर्णय-

सन २०१८-१९ या चालू आर्थिक वर्षाकरीता सोबतच्या विवरणपत्रातील स्तंभ क्रमांक २ मध्ये नमुद जिल्हानिहाय महसुली/ भांडवली/ कर्जे बाबीवरील खर्चाकरीता एकूण अर्थसंकल्पित तरतूदीच्या ७० टक्के मर्यादेत (डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार योजना वगळून) संबंधित नियंत्रक अधिकारी यांना निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे. संबंधित नियंत्रक अधिकारी यांनी खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून निधी खर्च करण्याची कार्यवाही करावी.

अटी व शर्ती-

- १) अर्थसंकल्प अंदाज, वितरण व संनियंत्रण प्रणालीवर (बीम्स) उपलब्ध मासिक निधी विवरणपत्राप्रमाणे खर्च करण्यात यावा.
- २) सोबतच्या विवरणपत्रातील स्तंभ क्र.६ मध्ये नमुद संबंधित नियंत्रक अधिकारी यांनी सन २०१८-१९ करीता जिल्हयांसाठी करण्यात आलेली तरतूद अर्थसंकल्पित अंदाज, भाग-३ परिशिष्ट “ग” मध्ये नमुद योजनानिहाय त्यांच्या अधिपत्याखालील आहरण व संवितरण अधिका-यांना वितरीत करावी.

- ३) सदर वितरीत निधी खर्च करतांना नियंत्रक अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र अर्थसंकल्प नियमपुस्तिका, वित्तीय अधिकार नियमपुस्तिका अन्वये प्रदान केलेल्या वित्तीय अधिकारांतर्गत तसेच वित्त विभागाच्या संदर्भाधीन क्र.४ येथील दि.२.०४.२०१८ च्या शासन परिपत्रकातील निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घ्यावी.
२. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या दिनांक-२, एप्रिल, २०१८ च्या शासन परिपत्रकान्वये प्रशासकीय विभागास प्राधिकृत करण्यात आलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे. तरी संबंधित नियंत्रक अधिकारी यांनी सदर शासन परिपत्रकातील अटींची पूर्तता करून निधी खर्च करण्याची दक्षता घ्यावी.
३. अर्थसंकल्प वितरण प्रणाली (बीम्स) वरती मागील वर्षी उद्भवलेली तांत्रिक अडचण टाळण्यासाठी नियंत्रक अधिकारी यांनी योजना अंमलबजावणी विषयक संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांना निधी वितरीत करताना उपशिर्ष (Sub-Scheme) निहाय निधी वितरण करण्याची विशेष दक्षता घ्यावी.
४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१८०३३१९६५३३०७४२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(रविंद्र दि.औटे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. मंत्री (आदिवासी विकास), यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
२. मा.राज्यमंत्री (आदिवासी विकास), यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
३. अप्पर मुख्य सचिव, वित्त विभाग यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई
४. प्रधान सचिव, नियोजन विभाग यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई
५. प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई
६. आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.
७. आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.
८. अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक / नागपूर / ठाणे / अमरावती.
९. सर्व विभागीय आयुक्त
१०. सर्व जिल्हाधिकारी, तथा सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती.
११. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)/(लेखापरिक्षा), १/२, महाराष्ट्र राज्य, मुंबई/ नागपूर.
१२. संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई.
१३. अधिदान व लेखाधिकारी, मुंबई.
१४. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.
१५. सर्व सहसचिव/उपसचिव/अवर सचिव/ कार्यासन अधिकारी, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
१६. सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.

१७. ग्रंथपाल, महाराष्ट्र राज्य विधानमंडळ सचिवालय, ग्रंथालय, विधानभवन, मुंबई.
१८. वित्त विभाग (अर्थ-१९/व्यय-१४), मंत्रालय, मुंबई
१९. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.
२०. निवड नस्ती (का.६), आदिवासी विकास विभाग.

शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०१८/प्र.क्र.२/का.६, दिनांक ७ एप्रिल, २०१८ सोबतचे विवरणपत्र					
(रु.हजारात)					
अ. क्र.	जिल्हा व लेखाशिर्ष	बाब/उद्दिष्ट	२०१८-१९ अर्थसंकल्पित तरतूद	७० टक्केच्या मर्यादेत वितरीत करण्यात येत असलेली तरतूद	नियंत्रक अधिकारी
१	२	३	४	५	६
	मागणी क्रमांक टी-९ (महसुली)				
	२२२५, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग व अल्पसंख्यांक यांचे कल्याण				
	जिल्हा योजना, (०२) अनुसूचित जमातीचे कल्याण				
	७९६, जनजाती क्षेत्र उपयोजना				
१	(३१) (०१) जिल्हा मुंबई (२२२५ ई०५१)	३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)	३२७	२२८.९०	जिल्हाधिकारी, मुंबई
		३४-शिष्यवृत्त्या/विद्यावेतन	१५४८०	१०८३६.००	
	एकुण (२२२५ ई०५१)		१५८०७	११०६४.९०	
२	(३१) (०२) जिल्हा मुंबई उपनगर (२२२५ ई०६२)	०१-वेतन	१६१३	११२९.१०	जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर
		०२-मजूरी	११०	७७.००	
		०६-दुरध्वनी, वीज व पाणी शुल्क	२२०	१५४.००	
		११-देशांतर्गत प्रवास खर्च	५०	३५.००	
		१३-कार्यालयीन खर्च	१५०	१०५.००	
		१४-भाडेपट्टी व कर	३८५०	२६९५.००	
		१९-आहार खर्च	३३२८	२३२९.६०	
		२१-पुरवठा व सामुग्री	१२००	८४०.००	
		३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)	१५१६७	१०६१६.९०	
		३४-शिष्यवृत्त्या व विद्यावेतने	३४९७१	२४४७९.७०	
		५०-इतर खर्च	१२०७	८४४.९०	
	एकुण (२२२५ ई०६२)		६१८६६	४३३०६.२०	
३	(३१) (०३) जिल्हा ठाणे (२२२५ ई०७१)	०१-वेतन	१५७८३०	११०४८१.००	जिल्हाधिकारी, ठाणे
		०२-मजूरी	१३८००	९६६०.००	
		०६-दुरध्वनी, वीज व पाणी शुल्क	५१५०	३६०५.००	
		११-देशांतर्गत प्रवास खर्च	१२४३	८७०.१०	
		१३-कार्यालयीन खर्च	१९९००	१३९३०.००	
		१४-भाडेपट्टी व कर	१४०००	९८००.००	
		१९-आहार खर्च	६८०००	४७६००.००	
		२१-पुरवठा व सामुग्री	३०३४५	२१२४१.५०	
		२४, पेट्रोल, तेल व वंगण	१०	७.००	
		२७, लहान बांधकामे	३००००	२१०००.००	
		२८-व्यावसायिक व विशेष सेवा	२५५	१७८.५०	
		३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)	४५०६५१	२५२४५५.७०	
		३३, अर्थसहाय्य	४२९२४	३००४६.८०	
		३४-शिष्यवृत्त्या व विद्यावेतने	१७३६९९	१२१५८९.३०	
		३६- सहायक अनुदाने (वेतन)	७९१९७	५५४३७.९०	
		५०-इतर खर्च	१८६०१	१३०२०.७०	
		५२, यंत्रसामग्री व साधनसामग्री	५०००	३५००.००	
	एकुण (२२२५ ई०७१)		१११०६०५	७१४४२३.५०	
४	(३१) (०४) जिल्हा रायगड (२२२५ ई०८९)	०१-वेतन	५९६९४	४१७८५.८०	जिल्हाधिकारी, रायगड
		०२-मजूरी	४६९९	३२८९.३०	
		०६-दुरध्वनी, वीज व पाणी शुल्क	७७००	५३९०.००	
		११-देशांतर्गत प्रवास खर्च	१९००	१३३०.००	
		१३-कार्यालयीन खर्च	७६००	५३२०.००	
		१४-भाडेपट्टी व कर	६४००	४४८०.००	
		१९-आहार खर्च	३४०००	२३८००.००	

शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०१८/प्र.क्र.२/का.६, दिनांक ७ एप्रिल, २०१८ सोबतचे विवरणपत्र							
(रु.हजारात)							
अ. क्र.	जिल्हा व लेखाशिर्ष	बाब/उद्दिष्ट	२०१८-१९ अर्थसंकल्पित तरतूद	७० टक्केच्या मर्यादेत वितरीत करण्यात येत असलेली तरतूद	नियंत्रक अधिकारी		
१	२	३	४	५	६		
		२१-पुरवठा व सामुग्री	३५८००	२५०६०.००			
		२७, लहान बांधकामे	२५०००	१७५००.००			
		३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)	१५३५०५	१०२६९९.८०			
		३३, अर्थसहाय्य	३८६८२	२७०७७.४०			
		३४-शिष्यवृत्त्या व विद्यावेतने	८०६६२	५६४६३.४०			
		३६- सहायक अनुदाने (वेतन)	३३०३२	२३१२२.४०			
		५०-इतर खर्च	१४५५०	१०१८५.००			
		एकुण (२२२५ ई०८९)		५०३२२४		३४७५०३.१०	
५	(३१) (०५) जिल्हा रत्नागिरी (२२२५ ई०९८)	०१-वेतन	३९१०	२७३७.००	जिल्हाधिकारी, रत्नागिरी		
		०२-मजूरी	१००	७०.००			
		०६-दुरध्वनी, वीज व पाणी शुल्क	४००	२८०.००			
		११-देशांतर्गत प्रवास खर्च	१४०	९८.००			
		१३-कार्यालयीन खर्च	३५०	२४५.००			
		१४-भाडेपट्टी व कर	८००	५६०.००			
		१९-आहार खर्च	१०००	७००.००			
		२१-पुरवठा व सामुग्री	७००	४९०.००			
		३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)	२८६	२००.२०			
		३३, अर्थसहाय्य	१०	७.००			
		३४-शिष्यवृत्त्या व विद्यावेतने	४५३८	३१७६.६०			
		५०-इतर खर्च	६००	४२०.००			
		एकुण (२२२५ ई०९८)		१२८३४		८९८३.८०	
६	(३१) (०६) जिल्हा सिंधुदुर्ग (२२२५ ई०१०४)	३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)	५९८	४१८.६०	जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग		
		३३, अर्थसहाय्य	६००	४२०.००			
		३४-शिष्यवृत्त्या व विद्यावेतने	३१९६	२२३७.२०			
		एकुण (२२२५ ई०१०४)		४३९४		३०७५.८०	
७	(३१) (०७) जिल्हा पुणे (२२२५ ई०११३)	०१-वेतन	१२००१	८४००.७०	जिल्हाधिकारी, पुणे		
		०२-मजूरी	९८६०	६९०२.००			
		०६-दुरध्वनी, वीज व पाणी शुल्क	१०४००	७२८०.००			
		१०-कंत्राटी सेवा	०	०.००			
		११-देशांतर्गत प्रवास खर्च	११००	७७०.००			
		१३-कार्यालयीन खर्च	३०००	२१००.००			
		१४-भाडेपट्टी व कर	१४५०२	१०१५१.४०			
		१७, संगणक खर्च	०	०.००			
		१९-आहार खर्च	६६१४३	४६३००.१०			
		२१-पुरवठा व सामुग्री	४५२४०	३१६६८.००			
		२७, लहान बांधकामे	२३०००	१६१००.००			
		३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)	२५४७६६	१६५३१६.२०			
		३३, अर्थसहाय्य	३३५१७	२३४६१.९०			
		३४-शिष्यवृत्त्या व विद्यावेतने	१२१२९९	८४९०९.३०			
		३६- सहायक अनुदाने (वेतन)	२०८००	१४५६०.००			
		५०-इतर खर्च	२२७५०	१५९२५.००			
		५२, यंत्रसामग्री व साधनसामग्री	१	०.७०			
		एकुण (२२२५ ई०११३)		६३८३७९		४३३८४५.३०	

शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०१८/प्र.क्र.२/का.६, दिनांक ७ एप्रिल, २०१८ सोबतचे विवरणपत्र					
(रु.हजारात)					
अ. क्र.	जिल्हा व लेखाशिर्ष	बाब/उद्दिष्ट	२०१८-१९ अर्थसंकल्पित तरतूद	७० टक्केच्या मर्यादेत वितरीत करण्यात येत असलेली तरतूद	नियंत्रक अधिकारी
१	२	३	४	५	६
८	(३१) (०८) जिल्हा सातारा (२२२५ ई१२२)	०१-वेतन	२३००	१६१०.००	जिल्हाधिकारी, सातारा
		०२-मजूरी	१५०	१०५.००	
		०६-दुरध्वनी, वीज व पाणी शुल्क	६००	४२०.००	
		११-देशांतर्गत प्रवास खर्च	३५०	२४५.००	
		१३-कार्यालयीन खर्च	३००	२१०.००	
		१४-भाडेपट्टी व कर	९५०	६६५.००	
		१९-आहार खर्च	३०७५	२१५२.५०	
		२१-पुरवठा व सामुग्री	८००	५६०.००	
		३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)	१९७१	१३७९.७०	
		३४-शिष्यवृत्त्या व विद्यावेतने	७१७२	५०२०.४०	
		५०-इतर खर्च	१०००	७००.००	
एकुण (२२२५ ई१२२)			१८६६८	१३०६७.६०	
९	(३१) (०९) जिल्हा सांगली (२२२५ ई१३१)	३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)	१	०.७०	जिल्हाधिकारी, सांगली
		३४-शिष्यवृत्त्या व विद्यावेतने	११५४८	८०८३.६०	
		एकुण (२२२५ ई१३१)	११५४९	८०८४.३०	
१०	(३१) (१०) जिल्हा सोलापूर (२२२५ ई१४२)	०१-वेतन	६०००	४२००.००	जिल्हाधिकारी, सोलापूर
		०२-मजूरी	३००	२१०.००	
		०६-दुरध्वनी, वीज व पाणी शुल्क	५००	३५०.००	
		११-देशांतर्गत प्रवास खर्च	३००	२१०.००	
		१३-कार्यालयीन खर्च	५००	३५०.००	
		१४-भाडेपट्टी व कर	२७००	१८९०.००	
		१९-आहार खर्च	८८००	६१६०.००	
		२१-पुरवठा व सामुग्री	३०४८	२१३३.६०	
		३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)	८४१४	५८८९.१०	
		३३-अर्थसहाय्य	१९११	१३३७.७०	
		३४-शिष्यवृत्त्या व विद्यावेतने	१२१०३	८४७२.१०	
		५०-इतर खर्च	४३००	३०१०.००	
		५७,पशुधन	१	०.७०	
एकुण (२२२५ ई१४२)			४८८७७	३४२१३.२०	
११	(३१) (११) जिल्हा कोल्हापूर (२२२५ ई१५१)	०१-वेतन	१५००	१०५०.००	जिल्हाधिकारी, कोल्हापूर
		०२-मजूरी	४००	२८०.००	
		०६-दुरध्वनी, वीज व पाणी शुल्क	३००	२१०.००	
		११-देशांतर्गत प्रवास खर्च	३००	२१०.००	
		१३-कार्यालयीन खर्च	२००	१४०.००	
		१९-आहार खर्च	२८००	१९६०.००	
		२१-पुरवठा व सामुग्री	५२८	३६९.६०	
		२७,लहान बांधकामे	२०००	१४००.००	
		३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)	१६००	११२०.००	
		३४-शिष्यवृत्त्या व विद्यावेतने	९१००	६३७०.००	
		५०-इतर खर्च	३००	२१०.००	
		एकुण (२२२५ ई१५१)			
१२	(३१) (१२) जिल्हा नाशिक (२२२५ ई१६९)	०१-वेतन	२७७०९७	१९३९६७.९०	जिल्हाधिकारी, नाशिक
		०२-मजूरी	४४२२८	३०९५९.६०	
		०६-दुरध्वनी, वीज व पाणी शुल्क	११९३६	८३५५.२०	

शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०१८/प्र.क्र.२/का.६, दिनांक ७ एप्रिल, २०१८ सोबतचे विवरणपत्र					
(रु.हजारात)					
अ. क्र.	जिल्हा व लेखाशिर्ष	बाब/उद्दिष्ट	२०१८-१९ अर्थसंकल्पित तरतूद	७० टक्केच्या मर्यादेत वितरीत करण्यात येत असलेली तरतूद	नियंत्रक अधिकारी
१	२	३	४	५	६
		१०-कंत्राटी सेवा	२४८०	१७३६.००	
		११-देशांतर्गत प्रवास खर्च	३६४५	२५५१.५०	
		१३-कार्यालयीन खर्च	२९१६५	२०४१५.५०	
		१४-भाडेपट्टी व कर	१६९८१	११८८६.७०	
		१७-संगणक खर्च	१६	११.२०	
		१९-आहार खर्च	१९१५६५	१३४०९५.५०	
		२१-पुरवठा व सामुग्री	७५९१२	५३१३८.४०	
		२४, पेट्रोल, तेल व वंगण	२३२	१६२.४०	
		२७, लहान बांधकामे	१९६१५२	१३७३०६.४०	
		२८-व्यावसायिक व विशेष सेवा	८७९	६१५.३०	
		३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)	१८८९५५३	१२१३८७४.९०	
		३३, अर्थसहाय्य	५०६९१५	३५४८४०.५०	
		३४-शिष्यवृत्त्या व विद्यावेतने	५०२९२४	३५२०४६.८०	
		३५-भांडवली मत्तेच्या निर्मितीकरीता अनुदान	५०००	३५००.००	
		३६- सहायक अनुदाने (वेतन)	३१८०८०	२२२६५६.००	
		५०-इतर खर्च	५५४२४	३८७९६.८०	
		५२, यंत्रसामग्री व साधनसामग्री	३९३०९	२७५१६.३०	
		एकुण (२२२५ ई१६९)	४९६७४९३	२८०८४३२.९०	
१३	(३१) (१३) जिल्हा धुळे (२२२५ ई१७८)	०१-वेतन	१३८००	९६६०.००	जिल्हाधिकारी, धुळे
		०२-मजूरी	६७५०	४७२५.००	
		०६-दुरध्वनी, वीज व पाणी शुल्क	२४१०	१६८७.००	
		१०-कंत्राटी सेवा	९००	६३०.००	
		११-देशांतर्गत प्रवास खर्च	४९५	३४६.५०	
		१३-कार्यालयीन खर्च	२८१५	१९७०.५०	
		१४-भाडेपट्टी व कर	९४००	६५८०.००	
		१९-आहार खर्च	७६८२५	५३७७७.५०	
		२१-पुरवठा व सामुग्री	२२९००	१६०३०.००	
		२४, पेट्रोल, तेल व वंगण	४०	२८.००	
		२७, लहान बांधकामे	९००००	६३०००.००	
		२८-व्यावसायिक व विशेष सेवा	३१५	२२०.५०	
		३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)	६६३३४१	४३६३३८.७०	
		३३, अर्थसहाय्य	२९४९०८	२०६४३५.६०	
		३४-शिष्यवृत्त्या व विद्यावेतने	२०७०३०	१४४९२१.००	
		३६- सहायक अनुदाने (वेतन)	१३८७६३	९७१३४.१०	
		५०-इतर खर्च	६००००	४२०००.००	
		५२, यंत्रसामग्री व साधनसामग्री	२५००	१७५०.००	
		५७, पशुधन	१९६०	१३७२.००	
		एकुण (२२२५ ई१७८)	१५९५१५२	१०८८६०६.४०	
१४	(३१) (१४) जिल्हा जळगाव (२२२५ ई१८७)	०१-वेतन	५८५५८	४०९९०.६०	जिल्हाधिकारी, जळगाव
		०२-मजूरी	१०१७२	७१२०.४०	
		०६-दुरध्वनी, वीज व पाणी शुल्क	२३६०	१६५२.००	
		११-देशांतर्गत प्रवास खर्च	९४०	६५८.००	
		१३-कार्यालयीन खर्च	२८५५	१९९८.५०	

शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०१८/प्र.क्र.२/का.६, दिनांक ७ एप्रिल, २०१८ सोबतचे विवरणपत्र					
(रु.हजारात)					
अ. क्र.	जिल्हा व लेखाशिर्ष	बाब/उद्दिष्ट	२०१८-१९ अर्थसंकल्पित तरतूद	७० टक्केच्या मर्यादेत वितरीत करण्यात येत असलेली तरतूद	नियंत्रक अधिकारी
१	२	३	४	५	६
		१४-भाडेपट्टी व कर	१४६००	१०२२०.००	
		१९-आहार खर्च	३८८००	२७१६०.००	
		२१-पुरवठा व सामुग्री	३०८६०	२१६०२.००	
		२४, पेट्रोल, तेल व वंगण	०	०.००	
		२७, लहान बांधकामे	२०२६९	१४१८८.३०	
		३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)	२१४३२८	१३६०२९.६०	
		३३, अर्थसहाय्य	१९०३१६	१३३२२१.२०	
		३४-शिष्यवृत्त्या व विद्यावेतने	११०२६७	७७१८६.९०	
		३६- सहायक अनुदाने (वेतन)	५५७०	३८९९.००	
		५०-इतर खर्च	१५७००	१०९९०.००	
		५२, यंत्रसामग्री व साधनसामग्री	९००	६३०.००	
		एकुण (२२२५ ई१८७)	७१६४९५	४८७५४६.५०	
१५	(३१) (१५) जिल्हा अहमदनगर (२२२५ ई१९६)	०१-वेतन	१०७७३४	७५४१३.८०	जिल्हाधिकारी, अहमदनगर
		०२-मजूरी	१६००	११२०.००	
		०६-दुरध्वनी, वीज व पाणी शुल्क	४२५०	२९७५.००	
		१०-कंत्राटी सेवा	१०	७.००	
		११-देशांतर्गत प्रवास खर्च	१३२५	९२७.५०	
		१३-कार्यालयीन खर्च	१४६५	१०२५.५०	
		१४-भाडेपट्टी व कर	१२३००	८६१०.००	
		१९-आहार खर्च	४३७००	३०५९०.००	
		२१-पुरवठा व सामुग्री	२०४२५	१४२९७.५०	
		२७, लहान बांधकामे	१७५००	१२२५०.००	
		२८-व्यावसायिक व विशेष सेवा	१५	१०.५०	
		३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)	२१८४२६	१३३९९८.२०	
		३३, अर्थसहाय्य	३५४३१	२४८०१.७०	
		३४-शिष्यवृत्त्या व विद्यावेतने	१३६७२२	९५७०५.४०	
		३६- सहायक अनुदाने (वेतन)	५२६००	३६८२०.००	
		५०-इतर खर्च	१७०५०	११९३५.००	
		५२, यंत्रसामग्री व साधनसामग्री	१०	७.००	
		५७, पशुधन	३००	२१०.००	
		एकुण (२२२५ ई१९६)	६७०८६३	४५०७०४.१०	
१६	(३१) (१६) जिल्हा नंदुरबार (२२२५ ई२०२)	०१-वेतन	१३६०००	९५२००.००	जिल्हाधिकारी, नंदुरबार
		०२-मजूरी	३६६६०	२५६६२.००	
		०६-दुरध्वनी, वीज व पाणी शुल्क	११०५५	७७३८.५०	
		१०-कंत्राटी सेवा	११५०	८०५.००	
		११-देशांतर्गत प्रवास खर्च	४६८५	३२७९.५०	
		१३-कार्यालयीन खर्च	३०३१०	२१२१७.००	
		१४-भाडेपट्टी व कर	२८०००	१९६००.००	
		१७, संगणक खर्च	२०	१४.००	
		१९-आहार खर्च	२३०४५०	१६१३१५.००	
		२१-पुरवठा व सामुग्री	१११७४७	७८२२२.९०	
		२४, पेट्रोल, तेल व वंगण	१४५	१०१.५०	
		२७, लहान बांधकामे	९००००	६३०००.००	
		२८-व्यावसायिक व विशेष सेवा	७१०	४९७.००	

शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०१८/प्र.क्र.२/का.६, दिनांक ७ एप्रिल, २०१८ सोबतचे विवरणपत्र					
(रु.हजारात)					
अ. क्र.	जिल्हा व लेखाशिर्ष	बाब/उद्दिष्ट	२०१८-१९ अर्थसंकल्पित तरतूद	७० टक्केच्या मर्यादेत वितरीत करण्यात येत असलेली तरतूद	नियंत्रक अधिकारी
१	२	३	४	५	६
		३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)	१८७६४५२	१०६६५६८.३०	
		३३,अर्थसहाय्य	८४१०८२	५८८७५७.४०	
		३४-शिष्यवृत्त्या व विद्यावेतने	३१४८७०	२२०४०९.००	
		३५, भांडवल मत्तेच्या निर्मितीकरीता अनुदान	१०८४००	७५८८०.००	
		३६- सहायक अनुदाने (वेतन)	१९०३१३	१३३२१९.१०	
		५०-इतर खर्च	७९४६२	५५६२३.४०	
		५२,यंत्रसामग्री व साधनसामग्री	९१५०	६४०५.००	
		एकुण (२२२५ ई२०२)		४१००६६१	
१७	(३१) (१७) जिल्हा औरंगाबाद (२२२५ ई२११)	०१-वेतन	१२५००	८७५०.००	जिल्हाधिकारी, औरंगाबाद
		०२-मजूरी	५००	३५०.००	
		०६-दुरध्वनी, वीज व पाणी शुल्क	११००	७७०.००	
		११-देशांतर्गत प्रवास खर्च	१८०	१२६.००	
		१३-कार्यालयीन खर्च	३६०	२५२.००	
		१४-भाडेपट्टी व कर	३६००	२५२०.००	
		१९-आहार खर्च	१०१००	७०७०.००	
		२१-पुरवठा व सामुग्री	४१००	२८७०.००	
		२८-व्यावसायिक व विशेष सेवा	६०	४२.००	
		३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)	१९६६०	१३७६२.००	
		३३,अर्थसहाय्य	१८७५	१३१२.५०	
		३४-शिष्यवृत्त्या व विद्यावेतने	३१५५०	२२०८५.००	
		३६- सहायक अनुदाने (वेतन)	२९२६	२०४८.२०	
		५०-इतर खर्च	१८००	१२६०.००	
एकुण (२२२५ ई२११)		९०३११	६३२१७.७०		
१८	(३१) (१८) जिल्हा जालना (२२२५ ई२२२)	०१-वेतन	२२००	१५४०.००	जिल्हाधिकारी, जालना
		०२-मजूरी	५०	३५.००	
		०६-दुरध्वनी, वीज व पाणी शुल्क	६००	४२०.००	
		११-देशांतर्गत प्रवास खर्च	३०	२१.००	
		१३-कार्यालयीन खर्च	१६०	११२.००	
		१४-भाडेपट्टी व कर	९५०	६६५.००	
		१९-आहार खर्च	३५००	२४५०.००	
		२१-पुरवठा व सामुग्री	१०००	७००.००	
		३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)	७३४६	५१४२.२०	
		३३,अर्थसहाय्य	१६१५	११३०.५०	
		३४-शिष्यवृत्त्या व विद्यावेतने	४२८५	२९९९.५०	
		३६- सहायक अनुदाने (वेतन)	४०९७	२८६७.९०	
		५०-इतर खर्च	८००	५६०.००	
		एकुण (२२२५ ई२२२)		२६६३३	
१९	(३१) (१९) जिल्हा परभणी (२२२५ ई२३१)	३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)	४८७१	३४०९.७०	जिल्हाधिकारी, परभणी
		३३,अर्थसहाय्य	१३००	९१०.००	
		३४-शिष्यवृत्त्या व विद्यावेतने	१८९५०	१३२६५.००	
		५०-इतर खर्च	१००	७०.००	
		५७,पशुधन	३००	२१०.००	
एकुण (२२२५ ई२३१)		२५५२१	१७८६४.७०		

शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०१८/प्र.क्र.२/का.६, दिनांक ७ एप्रिल, २०१८ सोबतचे विवरणपत्र								
(रु.हजारात)								
अ. क्र.	जिल्हा व लेखाशिर्ष	बाब/उद्दिष्ट	२०१८-१९ अर्थसंकल्पित तरतूद	७० टक्केच्या मर्यादेत वितरीत करण्यात येत असलेली तरतूद	नियंत्रक अधिकारी			
१	२	३	४	५	६			
२०	(३१) (२०) जिल्हा नांदेड (२२२५ ई२४९)	०१-वेतन	२२९६०	१६०७२.००	जिल्हाधिकारी, नांदेड			
		०२-मजूरी	३८२९	२६८०.३०				
		०६-दुरध्वनी, वीज व पाणी शुल्क	२७७५	१९४२.५०				
		११-देशांतर्गत प्रवास खर्च	१२६०	८८२.००				
		१३-कार्यालयीन खर्च	१४७३०	१०३११.००				
		१४-भाडेपट्टी व कर	४४१५	३०९०.५०				
		१९-आहार खर्च	१८८००	१३१६०.००				
		२१-पुरवठा व सामुग्री	८२००	५७४०.००				
		२७-लहान बांधकामे	२६०००	१८२००.००				
		२८-व्यावसायिक व विशेष सेवा	२८०	१९६.००				
		३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)	३४५८९०	२०७१२३.००				
		३३-अर्थसहाय्य	१११०२६	७७७१८.२०				
		३४-शिष्यवृत्त्या व विद्यावेतने	४०७६४	२८५३४.८०				
		३६- सहायक अनुदाने (वेतन)	७५६५०	५२९५५.००				
		५०-इतर खर्च	६९००	४८३०.००				
५२-यंत्रसामग्री व साधनसामग्री	१२००	८४०.००						
५७-पशुधन	४००	२८०.००						
	एकुण (२२२५ ई२४९)		६८५०७९	४४४५५५.३०				
२१	(३१) (२१) जिल्हा बीड (२२२५ ई२५८)	०१-वेतन	८५१४	५९५९.८०	जिल्हाधिकारी, बीड			
		०२-मजूरी	५०	३५.००				
		०६-दुरध्वनी, वीज व पाणी शुल्क	३१०	२१७.००				
		११-देशांतर्गत प्रवास खर्च	७०	४९.००				
		१३-कार्यालयीन खर्च	१९७	१३७.९०				
		१४-भाडेपट्टी व कर	१६००	११२०.००				
		१९-आहार खर्च	५५००	३८५०.००				
		२१-पुरवठा व सामुग्री	३२६	२२८.२०				
		३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)	११०४	७७२.८०				
		३३-अर्थसहाय्य	६१५	४३०.५०				
		३४-शिष्यवृत्त्या व विद्यावेतने	१०५१	७३५.७०				
		५०-इतर खर्च	१२७५	८९२.५०				
			एकुण (२२२५ ई२५८)			२०६१२	१४४२८.४०	
		२२	(३१) (२२) जिल्हा लातूर (२२२५ ई२६७)	०१-वेतन		३३००	२३१०.००	जिल्हाधिकारी, लातूर
				०२-मजूरी		२००	१४०.००	
०६-दुरध्वनी, वीज व पाणी शुल्क	७००			४९०.००				
११-देशांतर्गत प्रवास खर्च	८०			५६.००				
१३-कार्यालयीन खर्च	३००			२१०.००				
१४-भाडेपट्टी व कर	४३३६			३०३५.२०				
१९-आहार खर्च	७५००			५२५०.००				
२१-पुरवठा व सामुग्री	१८००			१२६०.००				
२८-व्यावसायिक व विशेष सेवा	२०			१४.००				
३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)	४४२७			३०९८.९०				
३३-अर्थसहाय्य	१११५			७८०.५०				
३४-शिष्यवृत्त्या व विद्यावेतने	७७३६			५४१५.२०				
३६- सहायक अनुदाने (वेतन)	२५००			१७५०.००				

शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०१८/प्र.क्र.२/का.६, दिनांक ७ एप्रिल, २०१८ सोबतचे विवरणपत्र					
(रु.हजारात)					
अ. क्र.	जिल्हा व लेखाशिर्ष	बाब/उद्दिष्ट	२०१८-१९ अर्थसंकल्पित तरतूद	७० टक्केच्या मर्यादेत वितरीत करण्यात येत असलेली तरतूद	नियंत्रक अधिकारी
१	२	३	४	५	६
		५०-इतर खर्च	२२००	१५४०.००	
		एकुण (२२२५ ई२६७)	३६२१४	२५३४९.८०	
२३	(३१) (२३) जिल्हा उस्मानाबाद (२२२५ ई२७६)	०१-वेतन	२५००	१७५०.००	जिल्हाधिकारी, उस्मानाबाद
		०२-मजूरी	२५०	१७५.००	
		०६-दुरध्वनी, वीज व पाणी शुल्क	८००	५६०.००	
		११-देशांतर्गत प्रवास खर्च	१२५	८७.५०	
		१३-कार्यालयीन खर्च	१५०	१०५.००	
		१४-भाडेपट्टी व कर	३०००	२१००.००	
		१९-आहार खर्च	७०००	४९००.००	
		२१-पुरवठा व सामुग्री	८००	५६०.००	
		२७, लहान बांधकामे	१००	७०.००	
		३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)	२११५	१४८०.५०	
		३३, अर्थसहाय्य	१३९०	९७३.००	
		३४-शिष्यवृत्त्या व विद्यावेतने	३१०१	२१७०.७०	
		५०-इतर खर्च	१३७०	९५९.००	
		५७, पशुधन	०	०.००	
		एकुण (२२२५ ई२७६)	२२७०१	१५८९०.७०	
२४	(३१) (२४) जिल्हा हिंगोली (२२२५ ई२८५)	०१-वेतन	१०४००	७२८०.००	जिल्हाधिकारी, हिंगोली
		०२-मजूरी	४००	२८०.००	
		०६-दुरध्वनी, वीज व पाणी शुल्क	१०३०	७२१.००	
		११-देशांतर्गत प्रवास खर्च	५००	३५०.००	
		१३-कार्यालयीन खर्च	५१०	३५७.००	
		१४-भाडेपट्टी व कर	२२००	१५४०.००	
		१९-आहार खर्च	११४००	७९८०.००	
		२१-पुरवठा व सामुग्री	६१६०	४३१२.००	
		२७, लहान बांधकामे	१२०००	८४००.००	
		२८-व्यावसायिक व विशेष सेवा	४०	२८.००	
		३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)	९४५९०	६६२१३.००	
		३३, अर्थसहाय्य	२३८००	१६६६०.००	
		३४-शिष्यवृत्त्या व विद्यावेतने	६५६००	४५९२०.००	
		३६- सहायक अनुदाने (वेतन)	२६०००	१८२००.००	
		५०-इतर खर्च	७०००	४९००.००	
		५२, यंत्रसामग्री व साधनसामग्री	२००	१४०.००	
		५७, पशुधन	२८००	१९६०.००	
		एकुण (२२२५ ई२८५)	२६४६३०	१८५२४१.००	
२५	(३१) (२५) जिल्हा नागपूर (२२२५ ई२९४)	०१-वेतन	२६८३१	१८७८१.७०	जिल्हाधिकारी, नागपूर
		०२-मजूरी	७५३९	५२७७.३०	
		०६-दुरध्वनी, वीज व पाणी शुल्क	३९३५	२७५४.५०	
		११-देशांतर्गत प्रवास खर्च	१००४	७०२.८०	
		१३-कार्यालयीन खर्च	२८६०	२००२.००	
		१४-भाडेपट्टी व कर	८००३	५६०२.१०	
		१९-आहार खर्च	२५०३७	१७५२५.९०	
		२१-पुरवठा व सामुग्री	१५०३१	१०५२१.७०	
		२७, लहान बांधकामे	१५४८०	१०८३६.००	

शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०१८/प्र.क्र.२/का.६, दिनांक ७ एप्रिल, २०१८ सोबतचे विवरणपत्र					
(रु.हजारात)					
अ. क्र.	जिल्हा व लेखाशिर्ष	बाब/उद्दिष्ट	२०१८-१९ अर्थसंकल्पित तरतूद	७० टक्केच्या मर्यादेत वितरीत करण्यात येत असलेली तरतूद	नियंत्रक अधिकारी
१	२	३	४	५	६
		२८-व्यावसायिक सेवा	३५०	२४५.००	
		३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)	२३५४४१	१५३९७५.५०	
		३३,अर्थसहाय्य	८४४८७	५९१४०.९०	
		३४-शिष्यवृत्त्या व विद्यावेतने	१८५०१०	१२९५०७.००	
		३६- सहायक अनुदाने (वेतन)	७३०००	५११००.००	
		५०-इतर खर्च	८०५४	५६३७.८०	
		५२,यंत्रसामग्री व साधनसामग्री	६००	४२०.००	
		५७,पशुधन	१८६६	१३०६.२०	
	एकुण (२२२५ ई२९४)		६९४५२८	४७५३३६.४०	
२६	(३१) (२६) जिल्हा वर्धा (२२२५ ई३०२)	०१-वेतन	४१४५	२९०१.५०	जिल्हाधिकारी, वर्धा
		०२-मजूरी	५९२	४१४.४०	
		०६-दुरध्वनी, वीज व पाणी शुल्क	११५०	८०५.००	
		११-देशांतर्गत प्रवास खर्च	३८४	२६८.८०	
		१३-कार्यालयीन खर्च	१०८०	७५६.००	
		१४-भाडेपट्टी व कर	१७०९	११९६.३०	
		१९-आहार खर्च	७७८०	५४४६.००	
		२१-पुरवठा व सामुग्री	४६५०	३२५५.००	
		२७,लहान बांधकामे	१००००	७०००.००	
		३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)	६०८९३	४२६२५.१०	
		३३,अर्थसहाय्य	३९५८४	२७७०८.८०	
		३४-शिष्यवृत्त्या व विद्यावेतने	६८५३३	४७९७३.१०	
		३६- सहायक अनुदाने (वेतन)	९६००	६७२०.००	
		५०-इतर खर्च	८११०	५६७७.००	
५७,पशुधन	८४०	५८८.००			
	एकुण (२२२५ ई३०२)		२९९०५०	१५३३३५.००	
२७	(३१) (२७) जिल्हा भंडारा (२२२५ ई३११)	०१-वेतन	४४००	३०८०.००	जिल्हाधिकारी, भंडारा
		०२-मजूरी	४००	२८०.००	
		०६-दुरध्वनी, वीज व पाणी शुल्क	७१०	४९७.००	
		१०-कंत्राटी सेवा	१००	७०.००	
		११-देशांतर्गत प्रवास खर्च	१३५	९४.५०	
		१३-कार्यालयीन खर्च	२८०	१९६.००	
		१४-भाडेपट्टी व कर	८००	५६०.००	
		१९-आहार खर्च	७७००	५३९०.००	
		२१-पुरवठा व सामुग्री	५१६७	३६१६.९०	
		२७,लहान बांधकामे	४८००	३३६०.००	
		२८-व्यावसायिक व विशेष सेवा	१५०	१०५.००	
		३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)	४७९१८	३३५४२.६०	
		३३,अर्थसहाय्य	४६००	३२२०.००	
		३४-शिष्यवृत्त्या व विद्यावेतने	४९३००	३४५१०.००	
		३६- सहायक अनुदाने (वेतन)	७०००	४९००.००	
		५०-इतर खर्च	४४४५	३१११.५०	
		५७,पशुधन	२०००	१४००.००	
	एकुण (२२२५ ई३११)		१३९९०५	९७९३३.५०	

शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०१८/प्र.क्र.२/का.६, दिनांक ७ एप्रिल, २०१८ सोबतचे विवरणपत्र					
(रु.हजारात)					
अ. क्र.	जिल्हा व लेखाशिर्ष	बाब/उद्दिष्ट	२०१८-१९ अर्थसंकल्पित तरतूद	७० टक्केच्या मर्यादेत वितरीत करण्यात येत असलेली तरतूद	नियंत्रक अधिकारी
१	२	३	४	५	६
२८	(३१) (२८) जिल्हा चंद्रपूर (२२२५ ई३२९)	०१-वेतन	६४८००	४५३६०.००	जिल्हाधिकारी, चंद्रपूर
		०२-मजूरी	२४९३०	१७४५१.००	
		०६-दुरध्वनी, वीज व पाणी शुल्क	९६२५	६७३७.५०	
		१०-कंत्राटी सेवा	५८०	४०६.००	
		११-देशांतर्गत प्रवास खर्च	१९८५	१३८९.५०	
		१३-कार्यालयीन खर्च	३०६४९	२१४५४.३०	
		१४-भाडेपट्टी व कर	६१००	४२७०.००	
		१९-आहार खर्च	६६९५९	४६८७१.३०	
		२१-पुरवठा व सामुग्री	४०४२०	२८२९४.००	
		२७, लहान बांधकामे	७००००	४९०००.००	
		२८-व्यावसायिक व विशेष सेवा	४७५	३३२.५०	
		३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)	५३१६९७	२९१६८७.९०	
		३३, अर्थसहाय्य	१३२३७९	९२६६५.३०	
		३४-शिष्यवृत्त्या व विद्यावेतने	१२४३३५	८७०३४.५०	
		३६- सहायक अनुदाने (वेतन)	१८४८००	१२९३६०.००	
५०-इतर खर्च	२१५२४	१५०६६.८०			
५२, यंत्रसामग्री व साधनसामग्री	१८६०	१३०२.००			
एकुण (२२२५ ई३२९)			१३१३११८	८३८६८२.६०	
२९	(३१) (२९) जिल्हा गडचिरोली (२२२५ ई३३८)	०१-वेतन	१५००९५	१०५०६६.५०	जिल्हाधिकारी, गडचिरोली
		०२-मजूरी	२२५७६	१५८०३.२०	
		०६-दुरध्वनी, वीज व पाणी शुल्क	१०४६०	७३२२.००	
		१०-कंत्राटी सेवा	०	०.००	
		११-देशांतर्गत प्रवास खर्च	३७१०	२५९७.००	
		१३-कार्यालयीन खर्च	४४२३०	३०९६१.००	
		१४-भाडेपट्टी व कर	१७५५	१२२८.५०	
		१९-आहार खर्च	९१०००	६३७००.००	
		२१-पुरवठा व सामुग्री	१४४३६७	१०१०५६.९०	
		२७, लहान बांधकामे	११७०००	८१९००.००	
		२८-व्यावसायिक व विशेष सेवा	८९०	६२३.००	
		३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)	१०२००६९	७१४०४८.३०	
		३३, अर्थसहाय्य	८५६३२	५९९४२.४०	
		३४-शिष्यवृत्त्या व विद्यावेतने	१३७४६२	९६२२३.४०	
		३६- सहायक अनुदाने (वेतन)	२२२५००	१५५७५०.००	
५०-इतर खर्च	३९०००	२७३००.००			
५२, यंत्रसामग्री व साधनसामग्री	४९५०	३४६५.००			
एकुण (२२२५ ई३३८)			२०९५६९६	१४६६९८७.२०	
३०	(३१) (३०) जिल्हा गोंदिया (२२२५ ई३४७)	०१-वेतन	५२९००	३७०३०.००	जिल्हाधिकारी, गोंदिया
		०२-मजूरी	१००००	७०००.००	
		०६-दुरध्वनी, वीज व पाणी शुल्क	४८५०	३३९५.००	
		११-देशांतर्गत प्रवास खर्च	१६९५	११८६.५०	
		१३-कार्यालयीन खर्च	६३५०	४४४५.००	
		१४-भाडेपट्टी व कर	६०९३	४२६५.१०	
		१९-आहार खर्च	३३१५०	२३२०५.००	
		२१-पुरवठा व सामुग्री	३५९८२	२५१८७.४०	

शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०१८/प्र.क्र.२/का.६, दिनांक ७ एप्रिल, २०१८ सोबतचे विवरणपत्र					
(रु.हजारात)					
अ. क्र.	जिल्हा व लेखाशिर्ष	बाब/उद्दिष्ट	२०१८-१९ अर्थसंकल्पित तरतूद	७० टक्केच्या मर्यादेत वितरीत करण्यात येत असलेली तरतूद	नियंत्रक अधिकारी
१	२	३	४	५	६
		२७-लहान बांधकामे	२२०००	१५४००.००	
		२८-व्यावसायिक व विशेष सेवा	३६२	२५३.४०	
		३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)	२६९७२८	१६०८०९.६०	
		३३-अर्थसहाय्य	८८५५७	६९९८९.९०	
		३४-शिष्यवृत्त्या व विद्यावेतने	८५९००	६०९३०.००	
		३६- सहायक अनुदाने (वेतन)	१०२०९२	७९४६४.४०	
		५०-इतर खर्च	२४५५०	१७९८५.००	
		एकुण (२२२५ ई३४७)	७४४२०९	४९२९४६.३०	
३१	(३१) (३१) जिल्हा अमरावती (२२२५ ई३५६)	०१-वेतन	१०३८०३	७२६६२.१०	जिल्हाधिकारी, अमरावती
		०२-मजूरी	२०१३९	१४०९७.३०	
		०६-दुरध्वनी, वीज व पाणी शुल्क	८१००	५६७०.००	
		१०- कंत्राटी सेवा	६००	४२०.००	
		११-देशांतर्गत प्रवास खर्च	२६८०	१८७६.००	
		१३-कार्यालयीन खर्च	७२००	५०४०.००	
		१४-भाडेपट्टी व कर	५९८०	४९८६.००	
		१९-आहार खर्च	४३२५०	३०२७५.००	
		२१-पुरवठा व सामुग्री	४००१०	२८००७.००	
		२४- पेट्रोल, तेल व वंगण	१००	७०.००	
		२७-लहान बांधकामे	८८२००	६१७४०.००	
		२८-व्यावसायिक व विशेष सेवा	१७००	११९०.००	
		३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)	५२५०४४	३२५५३०.८०	
		३३,अर्थसहाय्य	१६२४७२	११३७३०.४०	
		३४-शिष्यवृत्त्या व विद्यावेतने	१२०८४२	८४५८९.४०	
		३६- सहायक अनुदाने (वेतन)	१०३०००	७२९००.००	
		५०-इतर खर्च	१७२०९	१२०४६.३०	
		५२,यंत्रसामग्री व साधनसामग्री	१८५०	१२९५.००	
		एकुण (२२२५ ई३५६)	१२५२१७९	८३४५२५.३०	
३२	(३१) (३२) जिल्हा अकोला (२२२५ ई३६५)	०१-वेतन	५३३१	३७३१.७०	जिल्हाधिकारी, अकोला
		०२-मजूरी	१५२७	१०६८.९०	
		०६-दुरध्वनी, वीज व पाणी शुल्क	८००	५६०.००	
		११-देशांतर्गत प्रवास खर्च	३००	२१०.००	
		१३-कार्यालयीन खर्च	१५००	१०५०.००	
		१४-भाडेपट्टी व कर	१५००	१०५०.००	
		१९-आहार खर्च	१२६००	८८२०.००	
		२१-पुरवठा व सामुग्री	८११६	५६८१.२०	
		२७,लहान बांधकामे	१०२६१	७१८२.७०	
		३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)	६०५१९	४२३६३.३०	
		३३,अर्थसहाय्य	४३०८६	३०९६०.२०	
		३४-शिष्यवृत्त्या व विद्यावेतने	२६३७२	१८४६०.४०	
		३६- सहायक अनुदाने (वेतन)	१४२९२	१०००४.४०	
		५०-इतर खर्च	७१००	४९७०.००	
		एकुण (२२२५ ई३६५)	१९३३०४	१३५३१२.८०	
३३	(३१) (३३) जिल्हा यवतमाळ (२२२५ ई३७४)	०१-वेतन	१०५७२०	७४००४.००	जिल्हाधिकारी, यवतमाळ
		०२-मजूरी	८८००	६१६०.००	

शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०१८/प्र.क्र.२/का.६, दिनांक ७ एप्रिल, २०१८ सोबतचे विवरणपत्र					
(रु.हजारात)					
अ. क्र.	जिल्हा व लेखाशिर्ष	बाब/उद्दिष्ट	२०१८-१९ अर्थसंकल्पित तरतूद	७० टक्केच्या मर्यादेत वितरीत करण्यात येत असलेली तरतूद	नियंत्रक अधिकारी
१	२	३	४	५	६
		०६-दुरध्वनी, वीज व पाणी शुल्क	४९८०	३४८६.००	
		१०-कंत्राटी सेवा	७००	४९०.००	
		११-देशांतर्गत प्रवास खर्च	१३६४	९५४.८०	
		१३-कार्यालयीन खर्च	३८५०	२६९५.००	
		१४-भाडेपट्टी व कर	७३००	५११०.००	
		१७, संगणक खर्च	५०	३५.००	
		१९-आहार खर्च	४८८००	३४९६०.००	
		२१-पुरवठा व सामुग्री	७२९०१	५१०३०.७०	
		२४-पेट्रोल, तेल व वंगण	२५	१७.५०	
		२७, लहान बांधकामे	१५८००	११०६०.००	
		२८-व्यावसायिक व विशेष सेवा	९५०	६६५.००	
		३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)	७०५८५०	४३५२५७.२०	
		३३, अर्थसहाय्य	११५२०१	८०६४०.७०	
		३४-शिष्यवृत्त्या व विद्यावेतने	१५३९३८	१०७७५६.६०	
		३६- सहायक अनुदाने (वेतन)	२३०८१२	१६१५६८.४०	
		५०-इतर खर्च	५११२४	३५७८६.८०	
		५२, यंत्रसामग्री व साधनसामग्री	१६००	११२०.००	
		५७, पशुधन	१५७७	११०३.९०	
		एकुण (२२२५ ई३७४)	१५३१३४२	१०९३१०१.६०	
३४	(३१) (३४) जिल्हा बुलढाणा (२२२५ ई३८३)	०१-वेतन	३५००	२४५०.००	जिल्हाधिकारी, बुलढाणा
		०२-मजूरी	७००	४९०.००	
		०६-दुरध्वनी, वीज व पाणी शुल्क	१९००	१३३०.००	
		११-देशांतर्गत प्रवास खर्च	१००	७०.००	
		१३-कार्यालयीन खर्च	१९००	१३३०.००	
		१४-भाडेपट्टी व कर	२०००	१४००.००	
		१९-आहार खर्च	४५००	३१५०.००	
		२१-पुरवठा व सामुग्री	४९८२	३४८७.४०	
		२७, लहान बांधकामे	१२०४९	८४३४.३०	
		३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)	६९२२३	४८४५६.१०	
		३३, अर्थसहाय्य	४२५६८	२९७९७.६०	
		३४-शिष्यवृत्त्या व विद्यावेतने	२६९६८	१८८७७.६०	
		३६- सहायक अनुदाने (वेतन)	३७०००	२५९००.००	
		५०-इतर खर्च	२५००	१७५०.००	
		५७, पशुधन	१०००	७००.००	
		एकुण (२२२५ ई३८३)	२१०८९०	१४७६२३.००	
३५	(३१) (३५) जिल्हा वाशिम (२२२५ ई३९२)	०१-वेतन	११३००	७९१०.००	जिल्हाधिकारी, वाशिम
		०२-मजूरी	२२००	१५४०.००	
		०६-दुरध्वनी, वीज व पाणी शुल्क	१२००	८४०.००	
		११-देशांतर्गत प्रवास खर्च	१०००	७००.००	
		१३-कार्यालयीन खर्च	२३००	१६१०.००	
		१४-भाडेपट्टी व कर	५०००	३५००.००	
		१९-आहार खर्च	१११००	७७७०.००	
		२१-पुरवठा व सामुग्री	७५२४	५२६६.८०	
		२७, लहान बांधकामे	५०००	३५००.००	

शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०१८/प्र.क्र.२/का.६, दिनांक ७ एप्रिल, २०१८ सोबतचे विवरणपत्र					
(रु.हजारात)					
अ. क्र.	जिल्हा व लेखाशिर्ष	बाब/उद्दिष्ट	२०१८-१९ अर्थसंकल्पित तरतूद	७० टक्केच्या मर्यादेत वितरीत करण्यात येत असलेली तरतूद	नियंत्रक अधिकारी
१	२	३	४	५	६
		३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)	५६२७०	३९३८९.००	
		३३-अर्थसहाय्य	२३३०३	१६३१२.१०	
		३४-शिष्यवृत्त्या व विद्यावेतने	२०९३८	१४६५६.६०	
		३६- सहायक अनुदाने (वेतन)	९९०५	६९३३.५०	
		५०-इतर खर्च	३०००	२१००.००	
		५७-पशुधन	५००	३५०.००	
		एकुण (२२२५ ई३९२)	१६०५४०	११२३७८.००	
३६	(३१) (३६) जिल्हा पालघर (२२२५ ई४०९)	०१-वेतन	१५६०७६	१०९२५३.२०	जिल्हाधिकारी, पालघर
		०२-मजूरी	१०२८७५	७२०१२.५०	
		०६-दुरध्वनी, वीज व पाणी शुल्क	१४३८४	१००६८.८०	
		१०-कंत्राटी सेवा	१०००	७००.००	
		११-देशांतर्गत प्रवास खर्च	२८८६	२०२०.२०	
		१३-कार्यालयीन खर्च	८०००	५६००.००	
		१४-भाडेपट्टी व कर	३१५९१	२२१९३.७०	
		१९-आहार खर्च	२४५५०३	१७१८५२.१०	
		२१-पुरवठा व सामुग्री	२६०१८४	१८२१२८.८०	
		२४, पेट्रोल, तेल व वंगण	५५	३८.५०	
		२७, लहान बांधकामे	१२७३५९	८९१५१.३०	
		२८-व्यावसायिक व विशेष सेवा	३२५	२२७.५०	
		३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)	२०३६९१०	१२८५८३७.००	
		३३-अर्थसहाय्य	३८८१५७	२७१७०९.९०	
		३४-शिष्यवृत्त्या व विद्यावेतने	३९०४५०	२७३३१५.००	
		३६- सहायक अनुदाने (वेतन)	१६९३९०	११८५७३.००	
		५०-इतर खर्च	८६८७५	६०८१२.५०	
		५२, यंत्रसामग्री व साधनसामग्री	१३६३७	९५४५.९०	
		एकुण (२२२५ ई४०९)	४०३५६५७	२६८४९५९.९०	
		एकुण महसुली	२७४५८०१४	१८३२८००४.१०	

शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०१८/प्र.क्र.२/का.६, दिनांक ७ एप्रिल, २०१८ सोबतचे विवरणपत्र					
(रु.हजारात)					
अ. क्र.	जिल्हा व लेखाशिर्ष	बाब/उद्दिष्ट	२०१८-१९ अर्थसंकल्पित तरतूद	७० टक्केच्या मर्यादेत वितरीत करण्यात येत असलेली तरतूद	नियंत्रक अधिकारी
१	२	३	४	५	६
	मागणी क्रमांक टी-१० (भांडवली)				
	४२२५, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग व अल्पसंख्यांक यांचे कल्याण वरील भांडवली खर्च				
	जिल्हा योजना, (०२) अनुसूचित जमातीचे कल्याण				
	७९६, जनजाती क्षेत्र उपयोजना				
	(३१)जिल्हा योजना				
१	(३१) (०२) जिल्हा मुंबई उपनगर (४२२५ १२१६)	५३, मोठी बांधकामे	४०००	२८००.००	जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर
	एकुण (४२२५ १२१६)		४०००	२८००.००	
२	(३१) (०३) जिल्हा ठाणे (४२२५ १२२५)	०२-मजूरी	६४०१	४४८०.७०	जिल्हाधिकारी, ठाणे
		२१-पुरवठा व सामुग्री	१६०१	११२०.७०	
		३२, अंशदाने	३०	२१.००	
		५३, मोठी बांधकामे	८७८०३	६१४६२.१०	
	एकुण (४२२५ १२२५)		९५८३५	६७०८४.५०	
३	(३१) (०४) जिल्हा रायगड (४२२५ १२३४)	०२-मजूरी	६००	४२०.००	जिल्हाधिकारी, रायगड
		२१-पुरवठा व सामुग्री	०	०.००	
		५३, मोठी बांधकामे	५५७१०	३८९९७.००	
	एकुण (४२२५ १२३४)		५६३१०	३९४१७.००	
४	(३१) (०७) जिल्हा पुणे (४२२५ १२६१)	०२-मजूरी	३६८२	२५७७.४०	जिल्हाधिकारी, पुणे
		२१-पुरवठा व सामुग्री	९२०	६४४.००	
		५३, मोठी बांधकामे	११०१०३	७७०७२.१०	
	एकुण (४२२५ १२६१)		११४७०५	८०२९३.५०	
५	(३१) (१०) जिल्हा सोलापूर (४२२५ १२९९)	०२-मजूरी	०	०.००	जिल्हाधिकारी, सोलापूर
		२१-पुरवठा व सामुग्री	०	०.००	
		५३, मोठी बांधकामे	१	०.७०	
	एकुण (४२२५ १२९९)		१	०.७०	
६	(३१) (१२) जिल्हा नाशिक (४२२५ १३१४)	०२-मजूरी	३०८८७	२१६२०.९०	जिल्हाधिकारी, नाशिक
		२१-पुरवठा व सामुग्री	१९७५७	१३८२९.९०	
		३२- अंशदाने	१०००	७००.००	
		५३, मोठी बांधकामे	५९६७०६	४१७६९४.२०	
	एकुण (४२२५ १३१४)		६४८३५०	४५३८४५.००	
७	(३१) (१३) जिल्हा धुळे (४२२५ १३२३)	०२-मजूरी	१००००	७०००.००	जिल्हाधिकारी, धुळे
		२१-पुरवठा व सामुग्री	४५००	३१५०.००	
		५३, मोठी बांधकामे	८६७५५	६०७२८.५०	
	एकुण (४२२५ १३२३)		१०९२५५	७०८७८.५०	
८	(३१) (१४) जिल्हा जळगाव (४२२५ १३३२)	०२-मजूरी	५००४	३५०२.८०	जिल्हाधिकारी, जळगाव
		५३, मोठी बांधकामे	३२७००	२२८९०.००	
	एकुण (४२२५ १३३२)		३७७०४	२६३९२.८०	
९	(३१) (१५) जिल्हा अहमदनगर (४२२५ १३४१)	०२-मजूरी	८६५०	६०५५.००	जिल्हाधिकारी, अहमदनगर
		२१-पुरवठा व सामुग्री	८४१६	५८९१.२०	
		५३, मोठी बांधकामे	९२५४५	६४७८१.५०	
	एकुण (४२२५ १३४१)		१०९६११	७६७२७.७०	
१०	(३१) (१६) जिल्हा नंदुरबार (४२२५ १३५२)	०२-मजूरी	५८१५१	४०७०५.७०	जिल्हाधिकारी, नंदुरबार
		२१-पुरवठा व सामुग्री	४१०२८	२८७१९.६०	
		५३, मोठी बांधकामे	३६४३८७	२५५०७०.९०	

शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०१८/प्र.क्र.२/का.६, दिनांक ७ एप्रिल, २०१८ सोबतचे विवरणपत्र					
(रु.हजारात)					
अ. क्र.	जिल्हा व लेखाशिर्ष	बाब/उद्दिष्ट	२०१८-१९ अर्थसंकल्पित तरतूद	७० टक्केच्या मर्यादेत वितरीत करण्यात येत असलेली तरतूद	नियंत्रक अधिकारी
१	२	३	४	५	६
	एकुण (४२२५ १३५२)		४६३५६६	३२४४९६.२०	
११	(३१) (१७) जिल्हा औरंगाबाद (४२२५ १३६१)	५३, मोठी बांधकामे	१	०.७०	जिल्हाधिकारी, औरंगाबाद
	एकुण (४२२५ १३६१)		१	०.७०	
१२	(३१) (२०) जिल्हा नांदेड (४२२५ १३९७)	०२-मजूरी	१४००	९८०.००	जिल्हाधिकारी, नांदेड
		२१-पुरवठा व सामुग्री	९००	६३०.००	
		५३, मोठी बांधकामे	५९७८२	४९८४७.४०	
	एकुण (४२२५ १३९७)		६२०८२	४३४५७.४०	
१३	(३१) (२१) जिल्हा बीड (४२२५ १४०३)	५३, मोठी बांधकामे	१	०.७०	जिल्हाधिकारी, बीड
	एकुण (४२२५ १४०३)		१	०.७०	
१४	(३१) (२३) जिल्हा उस्मानाबाद (४२२५ १४२१)	५३, मोठी बांधकामे	१	०.७०	जिल्हाधिकारी, उस्मानाबाद
	एकुण (४२२५ १४२१)		१	०.७०	
१५	(३१) (२४) जिल्हा हिंगोली (४२२५ १४३२)	०२-मजूरी	१०००	७००.००	जिल्हाधिकारी, हिंगोली
		२१-पुरवठा व सामुग्री	२०००	१४००.००	
		५३, मोठी बांधकामे	२३५००	१६४५०.००	
	एकुण (४२२५ १४३२)		२६५००	१८५५०.००	
१६	(३१) (२५) जिल्हा नागपूर (४२२५ १४४१)	०२-मजूरी	११४३	८००.१०	जिल्हाधिकारी, नागपूर
		२१-पुरवठा व सामुग्री	२८६	२००.२०	
		५३, मोठी बांधकामे	२२१०७	१५४७४.९०	
	एकुण (४२२५ १४४१)		२३५३६	१६४७५.२०	
१७	(३१) (२६) जिल्हा वर्धा (४२२५ १४५९)	०२-मजूरी	२२९५	१६०६.५०	जिल्हाधिकारी, वर्धा
		२१-पुरवठा व सामुग्री	७००	४९०.००	
		५३, मोठी बांधकामे	१०१६६	७११६.२०	
	एकुण (४२२५ १४५९)		१३१६१	९२१२.७०	
१८	(३१) (२७) जिल्हा भंडारा (४२२५ १४६८)	२१-पुरवठा व सामुग्री	१५००	१०५०.००	जिल्हाधिकारी, भंडारा
		५३, मोठी बांधकामे	०	०.००	
	एकुण (४२२५ १४६८)		१५००	१०५०.००	
१९	(३१) (२८) जिल्हा चंद्रपूर (४२२५ १४७७)	०२-मजूरी	५९२३	४१४६.१०	जिल्हाधिकारी, चंद्रपूर
		२१-पुरवठा व सामुग्री	९६१५	६७३०.५०	
		३२, अंशदाने	८०००	५६००.००	
		५३, मोठी बांधकामे	५९६९९	४१७८९.३०	
	एकुण (४२२५ १४७७)		८३२३७	५८२६५.९०	
२०	(३१) (२९) जिल्हा गडचिरोली (४२२५ १४८६)	०२-मजूरी	१३४११	९३८७.७०	जिल्हाधिकारी, गडचिरोली
		२१-पुरवठा व सामुग्री	२२७१	१५८९.७०	
		५३, मोठी बांधकामे	२७२५५०	१९०७८५.००	
	एकुण (४२२५ १४८६)		२८८२३२	२०१७६२.४०	
२१	(३१) (३०) जिल्हा गोंदिया (४२२५ १४९५)	०२-मजूरी	५५००	३८५०.००	जिल्हाधिकारी, गोंदिया
		२१-पुरवठा व सामुग्री	१३७९	९६५.३०	
		५३, मोठी बांधकामे	२९०००	२०३००.००	
	एकुण (४२२५ १४९५)		३५८७९	२५११५.३०	
२२	(३१) (३१) जिल्हा अमरावती (४२२५ १५०१)	०२-मजूरी	१८५४	१२९७.८०	जिल्हाधिकारी, अमरावती
		२१-पुरवठा व सामुग्री	२५००	१७५०.००	

शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०१८/प्र.क्र.२/का.६, दिनांक ७ एप्रिल, २०१८ सोबतचे विवरणपत्र					
(रु.हजारात)					
अ. क्र.	जिल्हा व लेखाशिर्ष	बाब/उद्दिष्ट	२०१८-१९ अर्थसंकल्पित तरतूद	७० टक्केच्या मर्यादेत वितरीत करण्यात येत असलेली तरतूद	नियंत्रक अधिकारी
१	२	३	४	५	६
		३२, अंशदाने	३००	२१०.००	
		५३, मोठी बांधकामे	८२२७७	५७५९३.९०	
		एकुण (४२२५ १५०१)	८६९३१	६०८५१.७०	
२३	(३१) (३२) जिल्हा अकोला (४२२५ १५१२)	०२-मजूरी	४५००	३१५०.००	जिल्हाधिकारी, अकोला
		२१-पुरवठा व सामुग्री	१२४३	८७०.१०	
		५३, मोठी बांधकामे	६०६२	४२४३.४०	
		एकुण (४२२५ १५१२)	११८०५	८२६३.५०	
२४	(३१) (३३) जिल्हा यवतमाळ (४२२५ १५२१)	०२-मजूरी	५६९७	३९८७.९०	जिल्हाधिकारी, यवतमाळ
		२१-पुरवठा व सामुग्री	१४२४	९९६.८०	
		५३, मोठी बांधकामे	१४७०३५	१०२९२४.५०	
		एकुण (४२२५ १५२१)	१५४१५६	१०७९०९.२०	
२५	(३१) (३४) जिल्हा बुलढाणा (४२२५ १५३९)	०२-मजूरी	७५४९	५२८४.३०	जिल्हाधिकारी, बुलढाणा
		२१-पुरवठा व सामुग्री	४५००	३१५०.००	
		५३, मोठी बांधकामे	१७५८४	१२३०८.८०	
		एकुण (४२२५ १५३९)	२९६३३	२०७४३.१०	
२६	(३१) (३५) जिल्हा वाशिम (४२२५ १५४८)	०२-मजूरी	२०००	१४००.००	जिल्हाधिकारी, वाशिम
		२१-पुरवठा व सामुग्री	२०००	१४००.००	
		५३, मोठी बांधकामे	१०२७३	७१९१.१०	
		एकुण (४२२५ १५४८)	१४२७३	९९९१.१०	
२७	(३१) (३६) जिल्हा पालघर (४२२५ १५५७)	०२-मजूरी	७५५००	५२८५०.००	जिल्हाधिकारी, पालघर
		२१-पुरवठा व सामुग्री	१४५००	१०१५०.००	
		३२, अंशदाने	१५०	१०५.००	
		५३, मोठी बांधकामे	५१९९९४	३६३९९५.८०	
		एकुण (४२२५ १५५७)	६१०१४४	४२७१००.८०	
		एकुण भांडवली	३०७२४०९	२१५०६८६.३०	

शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०१८/प्र.क्र.२/का.६, दिनांक ७ एप्रिल, २०१८ सोबतचे विवरणपत्र					
(रु.हजारात)					
अ. क्र.	जिल्हा व लेखाशिर्ष	बाब/उद्दिष्ट	२०१८-१९ अर्थसंकल्पित तरतूद	७० टक्केच्या मर्यादेत वितरीत करण्यात येत असलेली तरतूद	नियंत्रक अधिकारी
१	२	३	४	५	६
मागणी क्रमांक टी-११ (कर्जे)					
६२२५, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग व अल्पसंख्यांक यांचे कल्याणासाठी कर्जे , (०२) अनुसूचित जमातीचे कल्याण					
(३१)जिल्हा योजना					
१	(३१) (०३) जिल्हा ठाणे (६२२५०६९९)	५५, कर्ज व अग्रिमे	२५०	१७५.००	जिल्हाधिकारी, ठाणे
२	(३१) (१२) जिल्हा नाशिक (६२२५०७८८)	५५, कर्ज व अग्रिमे	१००	७०.००	जिल्हाधिकारी, नाशिक
३	(३१) (१३) जिल्हा धुळे (६२२५०७९७)	५५, कर्ज व अग्रिमे	५००	३५०.००	जिल्हाधिकारी, धुळे
४	(३१) (१४) जिल्हा जळगाव (६२२५०८०३)	५५, कर्ज व अग्रिमे	२००	१४०.००	जिल्हाधिकारी, जळगाव
५	(३१) (१५) जिल्हा अहमदनगर (६२२५०८१२)	५५, कर्ज व अग्रिमे	२००	१४०.००	जिल्हाधिकारी, अहमदनगर
६	(३१) (१६) जिल्हा नंदुरबार (६२२५०८२१)	५५, कर्ज व अग्रिमे	८००	५६०.००	जिल्हाधिकारी, नंदुरबार
७	(३१) (२०) जिल्हा नांदेड (६२२५०८६८)	५५, कर्ज व अग्रिमे	७००	४९०.००	जिल्हाधिकारी, नांदेड
८	(३१) (२४) जिल्हा हिंगोली (६२२५०९०१)	५५, कर्ज व अग्रिमे	६००	४२०.००	जिल्हाधिकारी, हिंगोली
९	(३१) (२५) जिल्हा नागपूर (६२२५०९१२)	५५, कर्ज व अग्रिमे	४००	२८०.००	जिल्हाधिकारी, नागपूर
१०	(३१) (२६) जिल्हा वर्धा (६२२५०९२१)	५५, कर्ज व अग्रिमे	१५०	१०५.००	जिल्हाधिकारी, वर्धा
११	(३१) (२७) जिल्हा भंडारा(६२२५०९३९)	५५, कर्ज व अग्रिमे	२००	१४०.००	जिल्हाधिकारी, भंडारा
१२	(३१) (२८) जिल्हा चंद्रपूर (६२२५०९४८)	५५, कर्ज व अग्रिमे	६२५	४३७.५०	जिल्हाधिकारी, चंद्रपूर
१३	(३१) (२९) जिल्हा गडचिरोली (६२२५०९५७)	५५, कर्ज व अग्रिमे	२५०	१७५.००	जिल्हाधिकारी, गडचिरोली
१४	(३१) (३०) जिल्हा गोंदिया (६२२५०९६६)	५५, कर्ज व अग्रिमे	३००	२१०.००	जिल्हाधिकारी, गोंदिया
१५	(३१) (३१) जिल्हा अमरावती (६२२५०९७५)	५५, कर्ज व अग्रिमे	७५०	५२५.००	जिल्हाधिकारी, अमरावती
१६	(३१) (३१) जिल्हा अकोला (६२२५०९८४)	५५, कर्ज व अग्रिमे	११०	७७.००	जिल्हाधिकारी, अकोला
१७	(३१) (३३) जिल्हा यवतमाळ (६२२५०९९३)	५५, कर्ज व अग्रिमे	१२००	८४०.००	जिल्हाधिकारी, यवतमाळ
१८	(३१) (३४) जिल्हा बुलढाणा (६२२५१००४)	५५, कर्ज व अग्रिमे	४५०	३१५.००	जिल्हाधिकारी, बुलढाणा
१९	(३१) (३५) जिल्हा वाशिम (६२२५१०१३)	५५, कर्ज व अग्रिमे	४०	२८.००	जिल्हाधिकारी, वाशिम
२०	(३१) (३६) जिल्हा पालघर (६२२५१०२२)	५५, कर्ज व अग्रिमे	७५०	५२५.००	जिल्हाधिकारी, पालघर
	एकुण कर्जे		८५७५	६००२.५०	